

PSIT INFRASTRUCTURE & SERVICES LIMITED

CIN: L72900MH1982PLC027146

Office No. 308, B2B Agarwal Centre, Near Malad Industrial Estate, Kanchpada, Malad West Mumbai : 400064 Tel No. : +91-22-49703893 Email : psitinfra@gmail.com, Web : www.psitinstructure.co.in

May 27, 2022

The Deputy Manager - DCS
BSE Limited
P. J. Towers, Dalal Street, Fort
Mumbai – 400 001

Ref: Scrip Code 505502

Sub: Newspaper advertisement pertaining to Financial Results of Q4FY22

Respected Sir or Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, please find enclosed copies of the newspaper advertisement pertaining to financial results of the Company for the 4th Quarter and year ended on 31st March 2022. The advertisements were published in English and Marathi newspapers on 27th May 2022.

This information will also be hosted on the Company's website, at www. psitinfrastructure.co.in

Thanking You,

Yours Faithfully,
For PS IT INFRASTRUCTURE & SERVICES LIMITED

of.

KAWARLAL KANHAIYALAL OJHA

DIN: 07459363

MANAGING DIRECTOR

मुंबई लक्षदीप ᢃ

दर्जेदार व विकासकाम ाना प्राधान्य -गणेश भोसले

अहमदनगर, दि.२६ : नगर शहरामध्ये आ.संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामे सुरू आहेत .त्यांनी शासनाकडून रस्त्यांच्या विकास काम ासाठी मोठा निधी मंजूर करून आणला आहे.या निधीचा योग्य पद्ध तीने उपयोग व्हावा,या दृष्टीने नियोजन करून दर्जेदार कामे करून घेतली जाणार आहे. रस्त्याचे काम होण्यापूर्वी जमिनी अंतरगातील पिण्याच्या पाण्याचा लाईन,ड्रेनेज लाईनचे कामे पूर्ण करून घेतली जात आहे.जेणेकरून एकदा केलेले काम पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही.निधीचा योग्य विनियोग व्हावा यासाठी रस्त्यांच्या कामाची पाहणी केली जाणार आहे. दर्जेदार विकास कामांतून शहराच्या वैभवात भर पाडण्याचे काम होत असते. सारसनगर परिसरामध्ये विविध विकास कामे सुरु आहे.याचबरोबर शहरातील विविध भागांमध्ये कामे सुरू आहेत,अशी माहिती उपमहापौर गणेश भोसले यांनी दिली. सारसनगर मधील संदीप नगर परिसरातील रस्ता काँक्रिटीकरण कामाची पाहणी उपमहापौर गणेश भोसले व नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी केली.यावेळी ठेकेदार

अनुज सोनीमंडलेचा व

शरद मेहेर उपस्थित होते.

JMD VENTURES LIMITED Regd. Office: Unit No. 323/324, 3rd Floor, Building No. 9, Laxmi Plaza, New Link Road, Andheri (West), Mumbai-400053, CIN: L67190MH2000PLC033180, Email: jmdtele@gmail.com, Website: www.jmdlimited.com STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2022 (Do in loth)

	•			
PARTICULARS	Quarter ended 31st March 2022	Quarter ended 31st March 2021	Year Ended 31st March 2022	Year Ended 31st March 2021
	Audited	Audited	Audited	Audited
Total Income from Operations (Net) Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary	166.70	362.51	305.03	380.45
items Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extra	(17.60)	(0.35)	7.45	(7.92)
ordinary items Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other	(17.60)	(191.08)	15.34	(337.18)
Comprehensive Income (after tax)] Paid-up Equity Share Capital	(5.72)	(191.08)	14.15	(336.91)
(Face Value of Rs. 10/- each) Other Equity Earning Per Share (before Extra- Ordinary items) of Rs. 10/- each (for	1,442.92	1,442.92	1,442.92 1,799.906	1,442.92 1,785.760
a) Basic b) Diluted	(0.040) (0.040)	(1.324) (1.324)	0.098 0.098	(2.335) (2.335)
	Total Income from Operations (Net) Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extra ordinary items Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each) Other Equity Earning Per Share (before Extra- Ordinary items) of Rs. 10/- each (for continuing and discontinued operations) a) Basic	Total Income from Operations (Net) Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extra ordinary items Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extra ordinary items Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (Gomprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each) Other Equity Earning Per Share (before Extra-Ordinary items) of Rs. 10/- each (for continuing and discontinued operations) a) Basic (0.040) (0.040)	2022 2021	2022 2021 2022 Audited Aud

The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Results for the quarter and Year ended 31st March 2022 filed with the Stock Exchange/s under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Audited results fo the Quarter and Year ended 31st March 2022 is available on the Company websit www.jmdlimited.com" and on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com

Dhruva Naravan Jha Managing Director Date: May 25, 2022

For JMD Ventures Limited

lace : Mumba

Date: May 25, 2022

(पहा अधिनियम-१५(१)(अ))१६(३)

ऋण वसुली न्यायाधिकरण, गुवाहाटी सुवर्णा भवन, घर क्र.१२, न्यु टाऊन पथ, हनुमान मंदिराजवळ, जी.एस. रोड, उलुबारी, गुवाहाटी-७८१००७ (आसाम)

प्रकरण क्र.ओए/२९९/२०२१

ऋण वसली न्यायाधिकरण (प्रक्रिया) अधिनियम १९९३ चे नियम ५ चे उपनियम (२ए) सहवाचिता कायद्याच्या कलम १९ चे उपकलम (४) अन्वये समन्स. बँक ऑफ दंदिया विरुद्ध

प्राणदीप ब्लॉक्स इंडस्ट्रीज

स्वर्गीय आशुतोष दत्त रॉय यांचा मुलगा, ६बी, बालका अपार्टमेंटस्, ६८बी, बल्लीगंज सर्क्युलर रोड, कोलकाता-७०००१९

२) श्री. मनोज रविंदनाथ शिरोड़कर श्री. रविंद्रनाथ रामकृष्ण शिरोडकर यांचा मूलगा, ए-१६०४, ओबेरॉय वुडस्, मोहन गोखले रोड, गोरेगाव पुर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००६३.

ज्याअर्थी ओए/२९९/२०२१ हे **दिनांक ०९.०५.२०२२** रोजी पीठासीन अधिकारी/निबंधकांसमक्ष प्रचिबद्ध करण्यात आले होते.

ज्याअर्थी सदर न्यायाधिकरणाने रक्कम **रु.५६४६२८४.८०** च्या वसुलीकरिता तुमच्या विरोधात कायद्याच्य कलम १९(४) अन्वये सदर अर्जावर समन्स/नोटीस (ओए) वितरीत केली आहे (दस्तावेजाच्या प्रतींसह अर्ज जोडलेला आहे).

कायद्याच्या कलम १९ चे उपकलम (४) नुसार तुम्ही, प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत

१) विनंती केलेले सहाय्य म्हणून समन्सची सेवा ३० दिवसात का देऊ नये याचे कारणे दाखवा. २) मुळ अर्जाचे अनुक्रमांक ३ए अंतर्गत अर्जदाराद्वारे विहित मालमत्ता व संपत्ती व्यतिरिक्त अन्य मालमत्त

३) मूळ अर्जाचे अनुक्रमांक ३ए अंतर्गत दिलेल्या प्रतिभूत मालमत्ता किंवा अन्य इतर मालमत्ता व संपत्तीचे व्यवहार व निवारण करण्यापासून तुम्हाला रोखण्यात यावे, जेणेकरून मालमत्तेच्या जप्तीकरिता अर्जाचे निवारण व सुनावणी प्रलंबित आहे.

) तम्ही न्यायाधिकरणाच्या पुर्वपरवानगीशिवाय मुळ अर्जाचे अनुक्रमांक ३ए मध्ये दिलेले किंवा विहित मालमत्ता आणि इतर संपत्ती किंवा प्रतिभूती हित निष्पादन केलेल्या मालमत्तेचे कोणत्याही दैनंदिन व्यवसाया व्यतिरिक्त अन्य इतर प्रकारे विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे हस्तांतर करण्यापासून

) दैनंदिन कामकाजामध्ये मालमत्ता किंवा अन्य संपत्ती आणि प्रतिभूत मालमत्तेच्या विक्रीद्वारे आलेल्य रकमेकरिता खात्यात जमा करणे तुम्हाला बंधनकारक असेल आणि अशा मालमत्तेवर प्रतिभूती हित धारण बँक किंवा वित्तीय संस्थाकडे खाते नियमीत करण्यामध्ये विक्री प्रक्रियेसाठी जमा करावे. ुम्हाला येथे निर्देश देण्यात येत आहे की, अर्जदाराकडे लेखी अहवालासह प्रत सादर करावी आणि बंधकांसमक्ष **दिनांक २४.०६.२०२२ रोजी स.१०.३०वा**. उपस्थित रहावे अन्यथा तुमच्या गैरहजेरीत

प्रदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्यानिशी आणि माझे हस्ते आज दिनांक ११.०५.२०२२ रोजी

निबंधक ऋण वसुली न्यायाधिकरण, गुवाहाटी

तिलक व्हेन्चर्स लिमिटेड

अर्जाची सुनावणी होऊन निकाल दिला जाईल

नोंदणीकृत कार्यालय: ई/१०९, क्रिस्टल प्लाझा, न्यु लिंक रोड, इन्फिनीटी मॉल समोर, अंधेरी (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००५३. ई-मेल:tilakfin@gmail.com, वेबसाईट:www.tilakfinance.wordpress.con

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता ए	एकमेव लेखापरिक्षित	वित्तीय निष्कर्षा	चा अहवाल
			(रु.लाखात)
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
तपशील	३१.०३.२०२२ लेखापरिक्षीत	३१.०३.२०२१ लेखापरिक्षीत	३१.०३.२०२२ लेखापरिक्षीत
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३२२.१९१	२४.६४३	३८८.७५९
कर व अपवादात्मक बाबपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	-१३.६७३	₹0.0८३	-२२.७६७
करपुर्व अपवादात्मक बाबनंतर निव्वळ नफा/(तोटा)	-१३.६७३	₹0.0८३	-२२.७६७
कर व अपवादात्मक बाबनंतर निव्वळ नफा	-२९.९८२	३२.२७९	-३९.०७६
इतर सर्वंकष उत्पन्न	-48.086	88.268	-६३.१४0
भरणा केलेले समभाग भांडवल	१७६६.६००	१२८४.८००	१७६६.६००
उत्पन्न प्रतिभाग	-0.0700	0.0२५	-0.022
सौमिकत	-0.0700	0.024	-0.022

टीप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०९५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली लेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.tilakfinance.wordpress.com वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे तिलक व्हेन्चर्स लिमिटेडकरित

सही/-गिरराज किशोर अगरवात ठिकाण: मुंबई दिनांक: २६.०५.२०२२ डीआयएन:00२९०९५९

दलाल स्ट्रिट इनव्हेस्टमेंट्स लिमिटेड

दूरः: ९१–२२–२६२०१२३३, ई–मेल:info@dalalstreetinvestments.com, वेबसाईट:www.dalalstreetinvestments.com ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

					(रु.लाखात)
तपशील	संपलेली तिमाही ३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.१२.२०२१ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.०३.२०२१ लेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण महसूल	94.06	94.98	98.99	८५.२४	939.09
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादात्मक बाबपुर्व)	(30.33)	۵.00	(२०.३४)	2.80	93.63
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	(30.33)	۵.00	(२०.३४)	2.80	93.63
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर) कालावधीकरिता एकुण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित	(२७.८९)	६.२८	(\$0.89)	2.80	93.८३
नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(२६.३७)	0.09	(२२.४५)	२०.५८	42.90
समभाग भांडवल	39.49	39.49	39.49	39.49	39.49
इतर सममाग (पुर्नमुत्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या ताळबंदमञकात दिल्यानुसा उत्पन्न प्रतिमाग (क. १०/ – प्रत्येकी)(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) (संपलेल्या तिमाही व नजमाहीकरिता वार्षिकीकरण नाही)	४५३.५१	809.८८	832.93	843.49	832.93
मूळ	(८.८५)	9.88	(૪.६८)	0.08	8.39
मूळ सौमिकृत	(८.८५)	9.88	(8.8८)	0.08	8.39

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेघुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२२ रोजी, संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित चित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक

एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.dalalstreetinvestments.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. . वरील तिमाही व वर्षाकरिताच्या लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २५ मे, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच सभेत मान्य करून नोंद पटावर घेण्यात आले. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाकरिता लेखापरिक्षित कंपनीचे वैधानिव लेखापरिक्षकाद्वारे करण्यात आले.

लेखापरिक्षित त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्र रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये आवश्यकतेनुसार तयार केले आहेत.

दलाल स्ट्रिट इनव्हेस्टमेंट्स लिमिटे

संचालव

ठिकाण : मुंबई

दिनांक : २५ मे, २०२२

GCM CAPITAL ADVISORS LIMITED

Regd. Office: 805, Raheja Center, 214-Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai-400021 CIN : I 74110MH2013PI C243163 Email : gcmcan@gmail.com Website : www.gcmcan.com ment of Audited Financial Results for the Half Year and Year ended 31st March 2022

Sr.	Particulars	Half Year	Half Year	Year	Year
No.		ended	ended	Ended	Ended
		31st March	30 th Sept	31st March	31st March
		2022	2021	2022	2021
		Audited	Unaudited	Audited	Audited
1	Total Income from Operations (Net)	122.37	119.33	241.70	423.24
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(17.53)	49.94	32.40	9.32
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(17.53)	49.94	32.40	8.73
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(18.31)	41.58	23.27	8.73
5	Paid-up Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each)	1,694.00	1,694.00	1,694.00	1,694.00
6	Other Equity			1,770.64	1,747.37
7	Earning Per Share (before Extra-Ordinary items) of ₹ 10/- each (for continuing and discontinued operations)				
(i)	a) Basic	(0.108)	0.245	0.137	0.052
	b) Diluted	(0.108)	0.245	0.137	0.052

The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Results for the quarter and Year ended 31" March 2022 filed with the Stock Exchange/s under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Audited results for the Quarter and Year ended 31" March 2022 is available on the Company website "www.gcmcap.com" and on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com

> For GCM Capital Advisors Limite Vicky S. Agarwa Managing Directo

NCL Research & Financial Services Limited Registered Office: 79, Nagindas Master Road, 3rd Floor, Fort, Mumbai-400 023 CIN - L65921MH1985PLC284739, Email: ncl.research@gmail.com, Website: www.nclfin.com

Sr.	Particulars	Quarter	Quarter	Year	Year
No.		ended	ended	Ended	Ended
		31st March	31st March	31st March	31st March
		2022	2021	2022	2021
		Audited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations (Net)	68.82	23.41	197.15	185.79
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	59.33	(62.58)	105.95	1.52
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	59.33	(46.32)	105.95	1.11
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	69.90	(46.32)	104.40	1.11
5	Paid-up Equity Share Capital	5,817.00	2,908.50	5,817.00	2,908.50
	Face Value of Shares	1.00	2.00	1.00	2.00
6	Other Equity			3,385.81	3,281.06
7	Earning Per Share (before Extra-Ordinary items) of ₹ 1/- each (for continuing and discontinued operations)				
(i)	a) Basic	0.012	(0.032)	0.018	0.001
	b) Diluted	0.012	(0.032)	0.018	0.001
Not	es:				

The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Results for the quarter and Year ended 31st March 2022 filed with the Stock Exchange/s under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Audited results for the Quarter and Yea ended 31st March 2022 is available on the Company website "www.nclfin.com" and on the Stoc Exchange website i.e. www.bseindia.com.

For NCL Research & Financial Services Limite Managing Director

संपलेली संपलेले संपलेली संपलेले

कॅनोपी फायनान्स लिमिटेड

सीआयएन: एल६५९११०एमएच१९८१पीएलसी३८०३९९ वेबसाईट:www.canopyfinance.org / ई-मेल:info@canopyfinance.org नोंदणीकृत कार्यालय: ३०१, कॉर्पोरेट आरेना, आरे पिरामल क्रॉस रोड, महिंद्रा गार्डन्सच्या मागे, मुंबई-४०००६२.

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रक्कम हजारात, ईपीएस व्यतिरिक्त)

तपशील	तिमाही	वर्ष	तिमाही	वर्ष
	38.03.2022	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१	३१.०३.२०२१
	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	१३३६.२७	३४८९४.३९	৬३८१.१८	४९३६७.३०
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष				
साधारण बाबपूर्व)	४६३.५७	५७०५.३७	(१४९६.६२)	१३५००.२३
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ				
नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा				
विशेष साधारण बाबनंतर)	४६३.५७	५७०५.३७	(१४९६.६२)	१३५००.२३
करानंतर कालावधीकरिता निव्वळ				
नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा				
विशेष साधारण बाबनंतर)	(५६८.५१)	४०७५.९४	(४०२९.०६)	८३०८.५०
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न				
(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)				
(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(५६८.५१)	४०७५.९४	(४०२९.०६)	८३०८.५०
समभाग भांडवल (दर्शनु मुल्य रु.१०)	९२९३०.००	९२९३०.००	९२९३०.००	९२९३०.००
राखीव (मागील वर्षाचे ताळेबंदपत्रकात				
दिल्यानुसार पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून)		(१९७५८.५०)		(२४८५३.४२)
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)				
(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)				
मूळ	(०.०६)	0.88	(\$8.0)	9۵.0
सौमिकृत	(0.0६)	0.88	(\$8.0)	የ১.0

टीप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायर्सेट्स) रेखुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वयं स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.canopyfinance.org वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कॅनोपी फायनान्स लिमिटेड ललित कुमार तपाडिया व्यवस्थापकीय संचालव दिनांक: २५.०५.२०२२

ठिकाण: मुंबई दिनांक: २६.०५.२०२२ डीआयएन:०८११७८८१

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, **Mr. Chand Narain Jasuja** the joint owner along with Mrss. lyotsana Monga & Mrs. Ramaa Monga o Shop No.15 Centrium Premises CS Ltd., Lokhandwala Township, Akurli Road, Kandivli(E), Mumbai 400 101, died on 12/10/ 2021 and his daughter Mrs. Jyotsana Monga has claimed the share of the deceased and applied to the society.

We hereby invite claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants, objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 (fifteen) days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/ her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member n the capital/property of the society. If n claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of he society in such manner as is provided nder the bye laws of the society.

Dated on this 27th day of May 2022 at Mumba LEGAL REMEDIES ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2, GROUND FLOOR, SHANTI NIWAS CHS LTD, BLDG,NO.1 PATEL ESTATE, C.P. ROAD, KANDIVLI(E), MUMBAI 400 101 PHONE: 28460031

PS IT INFRASTRUCTURE & SERVICES LIMITED Regd. Office: 308, B2B Agarwal Centre, Near Malad Industrial Estate Kanchpada, Mumbai: 400064 CIN: L72900MH1982PLC027146, Email: psitinfra@gmail.com

Website: www.psitinfrastructure.co.in
STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2022

SI. No.	PARTICULARS	Quarter ended 31st March 2022	Quarter ended 31st March 2021	Year Ended 31st March 2022	Year Ended 31st March 2021
		Audited	Audited	Audited	Audited
1 2	Total Income from Operations (Net) Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary	(3.38)	1,357.64	_	1,357.64
3	items Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extra	(2.09)	(4.53)	(83.65)	(15.07)
4	ordinary items Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for	(2.09)	(4.53)	(83.65)	(15.07)
5	the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid-up Equity Share Capital	(2.09)	(4.53)	(83.65)	(15.07)
6 7	(Face Value of ? 10/- each) Other Equity Earning Per Share (before Extra- Ordinary items) of Rs.10/- each (for continuing and discontinued	5,376.00	5,376.00	5,376.00 95.111	5,376.00 178.762
(i)	operations) a) Basic b) Diluted	(0.004) (0.004)	(800.0) (800.0)	(0.156) (0.156)	(0.028) (0.028)

the quarter and Year ended 31st March 2022 filed with the Stock Exchange/s under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Audited results fo the Quarter and Year ended 31st March 2022 is available on the Company website

"www.psitinfrastructure.co.in" and on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com For PS IT Infrastructure & Services Limited

The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Results fo

Place: Mumbai Kawarlal K. Ojha Date: May 25, 2022

ZODIAC - JRD -MKJ LIMITED

नोंदणीकृत कार्यालय: ९१०, पारेख मार्केट, ३९ जे.एस.एस.रोड, केनेडी ब्रिज समोर, ऑपेरा हाऊस, मृंबई-४००००४ (भारत) वेबसाईटः www.zodiacjrdmkjltd.com ई-मेलः info@zodiacjrdmkjltd.com, सीआयएनः एल६५९१०एमएच१९८७पीएलसी०४२१०७

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही/वर्षाकरिता एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल सेवी (एलओडीआर) रेप्युलेशन्स २०१५ चे नियम ४७(१)(बी) पहा

	(रु.लाखात
iपलेले '	वर्ष

						(રુ.ભાखાત)
			संपलेली तिमाही		संपले	ले वर्ष
अ.	तपशील	३१.०३.२०२२	३१.१२.२०२१	३१.०३.२०२१	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१
क्र.		लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१२२५.४५	90.86	४०९.७२	१९३३.१७	८९८.२५
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	७६.७६	6.88	(२८.५३)	१०३.००	२४.५७
m.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	७६.७६	७.४४	(२८.५३)	१०३.००	२४.५७
٧.	करानंतर कालावधीकरिता निञ्चळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	89.08	५.६०	(১১.६)	६८.२६	38.88
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(\$0.0)	0.६६	१.0९	0.८५	१.१७
ξ.	समभाग भांडवल	५१७.७२	५१७.७२	५१७.७२	५१७.७२	५१७.७२
७ .	मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव				६२७०.८६	६२ 0१.७३
८.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)					
	अ) मूळ	0.98	0.88	(0.06)	१.३२	०.६७
	ब) सौमिकृत	0.98	0.88	(0.06)	१.३२	०.६७
वित्तं	ीय निष्कर्षाचे टीप:					

- सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ३३ सहवाचिता सेबी परिपत्र क्र. दिनांक ५ जलै. २०१६ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपुर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.zodiacjrdmkjltd.com वेबसाईटवर उपलब्ध आहे
- ३१ मार्च, २०२२ रोजी रु.४९.३२ लाख रकमेचे ३ वर्षांपेक्षा अधिक कालाकरिता कंपनीचे व्यापार देयमध्ये समाविष्ट थकबाकी आहे. विक्रेता हे कॉर्पोरेट अपतदार्र ठराव प्रक्रियेत जानेवारी, २०१८ पासून आहेत. कंपनीच्या व्यवस्थापनाने विक्रेत्यांना रक्कम देण्याचे पुर्ण प्रयत्न केले आहेत. व्यवस्थापनाकडून उपलब्ध माहितीवर आधारित सदर प्रकरण विविध वैधानिक चौकशी प्राधिकरणाकडे प्रलंबित आहे. तथापि कंपनीला कोणताही दावा प्राप्त झालेला नाही म्हणून व्यवस्थापनाच्या मते विक्रेत्यांकडून निश्चिती नसल्याने वित्तीय अहवालात प्रभाव देण्यात येऊ नये.
- कंपनीने अ-वास्तविक मालमत्ता व मालमत्तेचे वापरावरील अधिकार, प्राप्त वस्तू, अ-देयके महसूल, वस्तुंची यादी, गुंतवणूकचे निष्पादन रकमेवरील कोविड-१९ महामारीतुन उद्भवलेले शक्य परिणाम तपासून घेतले आहेत. जागतिक आर्थिक स्थिती सदर महामारीमुळे उद्भवलेले भावी अनिश्चितता यावर कंपनीने कर्ज अहवाल आर्थिक स्थितो आणि बाजार स्रोतातील अंदाजित परिणाम यासह माहितीचे अंतर्गत व बाह्य स्रोत उपयोगात आणले. कंपनीने विद्यमान स्थिती, अपेक्षा याचर आधारित काही विशिष्ट विरलेषण केले आहे की, उपरोक्त मालमत्तेचे निष्पादन मुल्य पुढे मुक्त करण्यात येईल. कंपनीच्या आर्थिक निष्कर्षांवर कोविड-१९ चा प्रभाव सदर वित्तीय निष्कर्षाच्या मान्यतेच्या तारखेला अंदाजितपासून वेगळे दर्शविले जाईल.
- कंपनी मुख्यत: हिरे व्यवसायात कार्यरत आहे आणि तद्नुसार इंड-एएस १०८ प्रमाणे कोणताही वेगळा निष्कर्ष योग्य विभाग नाही. संबंधीत कालावधीचे आकडे हे चालु कालावधी प्रस्तुतीकरणाच्या निश्चितीसाठी आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुनर्वर्गीकृत/पुर्ननमुद केले आहेत.
- ३१ मार्च, २०२२ व ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे आकडे हे संपूर्ण वित्तीय वर्ष २०२१–२२ व २०२०–२१ संदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि ३१ डिसेंबर, २०२१ व ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तृतीय तिमाहीपर्यंत प्रकाशित अलेखापरिक्षित वर्ष ते तारीख आकडे या दरम्यान ताळमेळ घालणारे आकडे
- ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे लेखापरिक्षण कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी सेबी (एलओडीआर) रेग्यूलेशन्स २०१५ चे नियम
- ३३ च्या आवश्यकतेनुसार केले आहे आणि त्यावर अ-फेरबदल मत दिले आहे. ०. सेबी परिपत्रक सीआयआर/सीएफडी/सीएमडी/१५/२०१५ दि.३० नोव्हेंबर, २०१५ जे दि.५ जुलै, २०१६ रोजीचे सेबी परिपत्रक आवश्यकतेनुसार सदर अलेखापरिक्षित
- त्रैमासिक निष्कर्षाच्या नमुन्यात केले आहे. ११. कोविड–१९ महामारीचा प्रादुर्भाव संपुर्ण जगभरात तसेच भारतात झाला होता. शासनाने काही क्षेत्रास वित्तीय पाठबळ दिले आणि वायरसचा प्रसार रोखण्यास विविध
- उपाय योजले. पुढे कोविड-१९ लस सुरू केल्याने त्याचा परिणाम झाला, परंतु काही कारणाने भारताच्या काही भागात कोविड प्रकरणे पुन्हा वाढली. कोविड-१९ महामारीच्या प्रभावामुळे कंपनीचे भावी विकास तसेच निष्कर्षांवर परिणाम झाला, ज्यामध्ये अनिश्चितता आली. असे अपेक्षित आहे की, आर्थिक स्थितीपुढे सुधारित होऊन निर्बंध हटविले जातील. कंपनीचे करनिर्धारणावरती त्यांचे कार्यचलन व मालमत्तेवर महामारीचा प्रभाव झाला आहे. व्यवस्थापनाने असे मत दिले आहे की, कंपनीच्या मालमत्तेच्या मुल्यावरील प्रभाव हे साहित्यिक असेल. व्यवहार अविरत योजना यामुळे कर्मचाऱ्यांची सुरक्षा राखून भारतातील पुढील लॉकडाऊनमध्ये व्यवसाय कार्यचलन राखण्यास सहाय्य मिळेल. या प्रक्रियेमुळे व्यवहार निश्चित होण्यास मदत होईल. तरीही स्थिती अद्यापी अनिश्चित असल्याने कंपनीच्या साहित्यावर प्रभाव होईल. कंपनीचे कार्यचलनावर त्याचे प्रभावामुळे सदर वित्तीय निष्कर्षाच्या तारखेला अंदाजित म्हणून नोंद केले आहे. कंपनीकडून आर्थिक स्थितीवरील बदलाचे
- १२. कोविड-१९ महामारीमुळे आलेले आर्थिक अनिश्चितता व निर्बंध यामुळे संचालक मंडळाने निश्चित केले आहे की, पुढील अनिश्चित परिणामांना सामोरे जाण्यासार आमचे स्रोत सुरक्षित राखण्यात यावे म्हणून संचालक मंडळाने वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता कोणत्याही लाभांशाची शिफारस केलेली नाही
- १३. सामाजिक सुरक्षा २०२० वर सांकेतांक भारतीय संशोधने मान्य केले जे भविष्यनिधी व ग्रॅच्युईटी कंपनीद्वारे अंशदानावर असेल. सदर बदलाकरिता प्रभावी तारीख अद्यार्प सुचित होणे बाकी आहे आणि नंतर त्यातील नियम अधोरेखित केले जातील. कंपनीकडून सांकेतांक प्रभावी होण्याच्या कालावधीत आणि त्या संबंधित नियम प्रकाशि झाल्यानंतर वित्तीय अहवालात याबदृलचा प्रभाव व नोंद मल्यांकन दिले जाईल.
- १४. ३१ मार्च. २०२१ रोजी संपलेल्या वर्षाकरिता वरील वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियः २०१५ च्या नियम ३ अन्वये विहितप्रमाणे भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार आणि त्यातील आवश्यक सुधारणेअंतर्गत तयार केले आहे. सदर लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तद्नंतर २५ मे, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

संचालक मंडळाच्या वतीने व करित झोडियाक जेआरडी एमकेजे लिमिटेड थ्री. जयेश झवेरी व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:०००२०२७७



जीसी व्हेंचर्स लिमिटेड

नों. कार्यालय: २०९-२१०, २रा मजला, आर्केडिया बिल्डिंग, १९५, नरिमन पॉईंट,

दू: ९१–२२–४०१९ ८६००, फॅक्स: ९१–२२–४०१९ ८६५०. **ई-मेल आयडी:** geecee.investor@gcvl.in; वेबसाईट: www.geeceeventures.com

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षअखेरचे संक्षिप्त स्वतंत्र आणि एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष

		स्व	तंत्र		एकत्रित				
तपशील	संपलेले	संपलेले तिमाही संपलेले वर्ष संपलेले तिमाही		संपलेले तिमाही संपलेले वर्ष		संपलेले तिमाही		संपलेले वर्ष	
	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१	
कारभाराद्वारे एकूण उत्पन्न (निवळ)	७८७.१२	9,६२9.२८	९,३९१.०३	8,390.96	090.44	9,६३५.९९	९,६८४.१०	४,४९२.६४	
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींपूर्वी)	२६७.२७	६५१.४६	२,४०४.१०	9,६८०.५०	90८.९४	६०५.६८	२,५४५.०५	9,६२३.२६	
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींनंतर)	२६७.२७	६५१.४६	२,४०४.१०	9,६८०.५०	90८.९४	६०५.६८	२,५४५.०३	१,६२३.२६	
कालावधीसाठी करनंतर निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि / किंवा असाधारण बाबीनंतर)	२१०.०१	४९८.०८	9,८२४.७५	9,2६०.२३	929.93	२६९.३०	9,824.84	9,09८.98	
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न [कालावधीसाठी करपश्चात नफा/(तोटा) आणि करपश्चात इतर सर्वसमावेशक उत्पन्नासहित]	२,००९.०६	१,०९८.४६	५,३३१.१४	४,८२९.८४	२,०७१.९६	ঀ,३८५.७२	५,६४८.७०	५,५६८.१४	
समभाग भांडवल	२,०९१.१७	२,०९१.१७	२,०९१.१७	२,०९१.१७	२,०९१.१७	२,०९१.१७	२,०९१.१७	२,०९१.१७	
राखीव निधी (मागील वर्षाच्या लेखा–परिक्षित ताळेबंदात दर्शवल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव निधी वगळून)	-	_	४९,०६९.२७	88,934.84	-	-	५१,६३२.१३	४६,३६२.६३	
प्रतिभागावर मिळकत (₹ १०/– प्रमाणे) (अखंडित आणि खंडित परिचालनाकरिता) अनन्यसाधारण बाबीनंतर									
१. मूलभूतः	9.00	२.३८	۷.७३	ξ.ο३	0.48	9.28	९.२१	8.८७	
२. सौम्यिकृतः	9.00	२.३८	۷.७३	ξ.ο3	0.48	9.28	९.२१	8.८७	
टिपा:	•								

- (क) वरील वित्तीय निष्कर्ष हे २५ मे, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि २५ मे, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाद्वारे मंजुर करण्यात आले. (ख) वरील निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्ड (इंडएएस) सहवाचता कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस) रूल्स, २०१५ चा नियम ३ आणि कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस) (अमेंडमेंट रूल्स), २०१६ च्या अनुषंगाने बनवले आहेत.
- कंपनीने १ एप्रिल, २०१८ पासून इंड एएस १९५ 'ग्राहकांशी करारातून मिळणारा महसूल' स्वीकारला आहे. व्यवस्थापनाने केलेल्या मूल्यांकनानुसार कंपनीच्या वित्तीय विधानांवर कोणताही विशेष परिणाम झाला नाही.
- (घ) सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजला दाखल केलेल्या ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षअखेरचे वित्तीय निष्कर्षाच्या तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. तिमाही आणि वर्षअखेरचे वित्तीय निष्कर्षाच संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंज बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (www.nseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट (www.geeceeventures.com) वर सुद्धा उपलब्ध आहे.

जीसी व्हेंचर्स लिमिटेड करिता

श्री सुरेशकुमार वासुदेवन वझाथारा पिल्लई

पूर्ण वेळ संचालक (डीआयएन - ०००५३८५९)

Land deals double in one year, report shows

SHUBHRA TANDON Mumbai, May 26

REAL ESTATE DEVELOPERS and other entities are back to buying land parcels, with 28 separate land deals transacted in just the first five months of 2022, cumulatively accounting for over 1,237 acres across the country. This has doubled in the last one year, as the January-June period of 2021 saw just 14 land deals for about 763 acres get completed.

It is not just the developers

but also players with financial wherewithal who are eyeing prime land at key locations across India to deploy developments across real estate asset classes.

Some of the leading developers and entities who bought land parcels for residential developments include Godrej Properties, Oberoi Realty, Mahindra LifeSpaces, Gaurs Group, Birla Estates, Hetero Group, Microsoft, and Mapletree Logistics, among others. Anarock Research shows

that of the total transacted land, at least 18 deals accounting for 351 acres, are earmarked for multiple residential projects across cities. Arvind Subramanian, managing director and CEO,

Mahindra Lifespaces told *FE* that there has been a flurry of land deals, given the strong surge in demand from homebuyers, which started right after the first lockdown, and has particularly strengthened in the last nine months.

He also said that there is a lot of consolidation on the supply



Particulars

Net profit for the period (before tax,

Net profit for the period after Tax

Exceptional items

Equity Share Capital

(a) Basic

(b) Diluted

Place: Mumbai

Dated: 25th May, 2022

Notes:

Earning per share (in Rs.

exceptional and/or extraordinary items)

(after exceptional and/or extraordinary items)

Total Comprehensive Income for the period

Other Comprehensive Income (after tax)

side as small landowners who had harboured the ambition of becoming developers themselves five years ago, are realising that it is not their area of expertise and are now looking at working with a developer.

However, the preference is towards more organised, corporate developers. "Landowners are also once bitten twice shy and have not had good experiences with local developers in the past where financial closures

were not obtained and developments got stuck or never took off,"Subramanian said.

On the pricing front, he said that though land prices are hardening, it is not as concerning as the upward spiral in construction costs. Mahindra Lifespaces has bought two land parcels of 11 acres in Pune and 9 acre in Kandivali — a suburb to the north of Mumbai. The company expects to start construction for residential projects on

both parcels by March 2023, which will clock total sales of over ₹4,000 crore.

Mumbai-based Runwal Developers has recently acquired a 20 acre land parcel in Thane, which is understood to have been bought at ₹471 crore. Sandeep Runwal, MD, Run-

wal Developers said, "Real estate has had two good years of sales, so developers have liquidity and are looking at creating further inventory, which is driving land acquisitions. Land prices continue to remain firm, but there is a mix of assets available. It is dependent on location and condition of the land parcel, and there are stressed assets available as well." According to Anarock, of the

28 land deals, at least three deals for over 115 acres are proposed for data centres, while two deals for over 63 acres are for logistics and warehousing projects. At least four deals for over 108 acres

VALIANT ORGANICS LIMITED Registered Office: 109, Udyog Kshetra, 1st Floor, Mulund Goregoan Link Road, Mulund West- 400080 Maharashtra CIN: L24230MH2005PLC151348 Email ID: investor@valiantorganics.com Website: www.valiantorganics.com

Standalone

95,400.86

13,694.97

10,293.82

10,365.71

2,715.35

37.91

36.81

1) The above is an extract of Detailed format of Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the Audited

Financial Results are available on the Company's website www.valiantorganics.com and on the Website of the BSE Limited www.bseindia.com and NSE website www.nseindia.com

3) The above Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on May 25, 2022.

71.88

Quarter ended

3,731.39

2,759.46

2,765.74

2,715.35

10.16

6.28

17,794.43

3,815.32

2,760.31

(6.95)

2,753.36

2,715.35

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022 (Rs. in lakhs except for share data

Year ended

15,204.30

11,459.18

12,153.51

2,715.35

694.33

31.03.2022 31.12.2021 31.03.2021 31.03.2022 31.03.2021 31.03.2022 31.12.2021 31.03.2021 31.03.2022 31.03.202 (Audited) (Audited) (Audited) (Audited) (Audited) (Audited) (Audited) (Audited) (Audited)

34,987.62

4,912.88

3,707.03

3,715.93

2,715.35

8.90

11.12

are for mixed-used developments. A single, currently an onymous land deal for 600 acres has taken place in Hyderabad.

Hyderabad also remains highly buoyant with the most land transactions recorded in the southern city. Five separate deals for 715 acres accounted for over 59% of the total land transacted between January to date. Bengaluru saw three separate deals for a total of 140 acres earmarked for residential, mixed-use, and logistics developments.

National Capital Region also sealed five separate deals accounting for 9% of the total land deals in this period with approximately 106.3 acres. This includes two deals for a total of 91 acres in Gurugram, and one deal each in Delhi, Faridabad and Noida.

Anuj Puri, chairman, Anarock Group, said, "Land remains an important focus

area for the sector post-Covid with many well-capitalised developers and other entities sealing deals in the first five months of 2022. In comparison to H1 2021, the number of deals has doubled — from 14 deals in H1 2021 to 28 deals between January 2022 till date, and there is more than a month to go for the half-year mark. As expected, residential development remains the prime focus, given the robust housing demand that has lost little of its steam despite interest rate and property price hikes. However, these two fac tors may yet reflect in the momentum going forward."

Pune witnessed five separate deals for over 91.1 acres of land accounting for 7% of the total land area transacted pan-India All are proposed for residential development. Land-starved MMR saw five deals involving 54.85 acres, all earmarked for residential developments.

76,074.58

18,486.0

13,087.02

694.34

13,781.36

2,715.35

40.9

OKESH MACHINES LIMITED

Regd. Office: B-29, EEIE STAGE-II, BALANAGAR, HYDERABAD-500037 E-mail Id:cosecy@lokeshmachines.com; Website:www.lokeshmachines.com CIN:L29219TG1983PLC004319

EXTRACT OF THE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022

	Quarter ended		Year ended		
31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021	
(AUDITED)	(UN-AUDITED)	(AUDITED)	(AUDITED)	(AUDITED)	
6551.08	5475.88	5753.71	20265.96	15153.62	
430.54	261.49	313.09	935.24	542.00	
430.54	261.49	313.09	935.24	542.00	
271.22	188.27	231.29	634.60	396.15	
300.79	188.27	260.86	610.61	425.72	
1789.68	1789.68	1789.68	1789.68	1789.68	
1.52	1.05	1.29	3.55	2.21	
1.52	1.05	1.29	3.55	2,21	
	(AUDITED) 6551.08 430.54 430.54 271.22 300.79 1789.68	31.03.2022 31.12.2021 (AUDITED) (UN-AUDITED) 6551.08 5475.88 430.54 261.49 430.54 261.49 271.22 188.27 300.79 188.27 1789.68 1789.68	31.03.2022 31.12.2021 31.03.2021 (AUDITED) (UN-AUDITED) (AUDITED) 6551.08 5475.88 5753.71 430.54 261.49 313.09 430.54 261.49 313.09 271.22 188.27 231.29 300.79 188.27 260.86 1789.68 1789.68 1789.68	31.03.2022 31.12.2021 31.03.2021 31.03.2022 (AUDITED) (UN-AUDITED) (AUDITED) (AUDITED) 6551.08 5475.88 5753.71 20265.96 430.54 261.49 313.09 935.24 430.54 261.49 313.09 935.24 271.22 188.27 231.29 634.60 300.79 188.27 260.86 610.61 1789.68 1789.68 1789.68 1789.68 1.52 1.05 1.29 3.55	

1. The above is an extract of the detailed format of Audited financial results for Quarter and Year ending on 31st March, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited financial results for the quarter and year ending on 31st March, 2022 are available on the Stock Exchanges Website i.e. on BSE & NSE website and on the Company's Website: www.lokeshmachines.com

2. The Audited financial results, Statement of Assets and Liabilities, Segment report, Cash Flow Statement have been reviewed by the audit committee and approved by the board of directors at their meeting held on May 26, 2022. The statutory auditors of the company have provided the Audit report on these financial results with an unmodified opinion for the year ended on 31st March, 2022.

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001.

Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051.

Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprumf.com,

Email id: enquiry@icicipruamc.com

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express

Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Capital Protection Oriented

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum

capital withdrawal option (IDCW option) of the Scheme, subject to availability of

For and on behalf of the Board

NAV as on

May 24, 2022

(₹ Per unit)

Place: Hyderabad Date: May 26, 2022

ICICI

PRLDENTIAL

MUTUAL FUND

-TARAKKI KAREINI

Sd/-M. Lokeswara Rao, Managing Director DIN: 00989447

ICICI Prudential Asset Management Company Limited

Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Quantum of IDCW

(₹ per unit) (Face value

of ₹ 10/- each) \$#



Parle Industries Limited

29,153.48

3,631.19

2,717.98

21.21

2,739.19

2,715.35

10.01

Regd(O): Unit No. C/406, 4th Floor, Crystal Plaza Premises Co-op Soc Ltd., Plot Nos. B-4 & B-5, New Link Road, Andheri, Mumbai Mumbai City MH 400053 IN

Figures for the previous Quarter have been regrouped or rearranged wherever necessary.

Email: info@parleindustries.com, Website: www.parleindustries.com STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED ON MARCH 31, 2022

	(₹ in Lakhs except EP							
Sr.	r r	Q	uarter Ende	ed	Year	Ended		
No.	PARTICULARS	31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021		
NO.		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited		
I.	Income		*					
	Revenue from Operations	-	-	(0.00)	-	1.49		
	Other Income	17.69	17.39	17.85	139.49	64.36		
	Total Income	17.69	17.39	17.85	139.49	65.85		
11.	Expenses							
	Cost of Materials Consumed	-	-	-	-	- 		
	Purchase of stock in trade	0.00	(0.00)	-	(78.05)	- 		
	Changes in Inventories of Finished Goods,							
	Work-in- Progress and Stock-in-Trade	0.00	0.00	\ /	78.05	1.49		
	Employee Benefits Expense	5.81	1.20	4.82	9.81	8.64		
	Finance costs	(0.02)	0.01	(0.02)	-	-		
	Depreciation, Amortisation & Depletion Expenses	0.28	0.07	5.12	0.47	20.51		
	Other Expenses	19.19	5.05	91.34	122.82	115.49		
	Total Expenses	25.27	6.33	101.26	133.10	146.13		
111.	Profit/(Loss) before exceptional items & tax	(7.58)	11.06	(83.41)	6.39	(80.28)		
IV.	Exceptional item	-		-	-	-		
V.	Profit before Tax	(7.58)	11.06	(83.41)	6.39	(80.28)		
VI.	Tax Expense	4.40		(28.24)	4.40	(30.85)		
	- Current Tax	1.66	-	-	1.66	- 		
	- Short/(Excess) provision of Previous Year	-	-	0.00	-	(2.61)		
	- Deferred Tax	2.74	-	(28.24)		(28.24)		
VII.	Profit for the Period	(11.99)	11.06	(55.17)	1.99	(49.43)		
	Other comprehensive income (after tax)	-		-	-	-		
	Total Comprehensive Income for the Period	(11.99)	11.06	(55.17)	1.99	(49.43)		
	Paid up Equity Share Capital							
	(Face Value Rs. 10/- Each)	1,400.000	1,400.000	1,400.000	1,400.000	1,400.000		
- 3	Other Equity	-	-	-	628.828	626.843		
	Earnings per Equity Share							
	(Face Value Rs. 10) (Not annualised)							
	(a) Basic	(0.09)	0.08	` ,	0.01	(0.35)		
	(b) Diluted	(0.09)	0.08	(0.39)	0.01	(0.35)		

Notes The Audited financial results for the 4th quarter & year ended 31st March, 2022 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 25th May, 2022. The Statutory Auditors have expressed an unmodified audit opinion. The Financial Results are prepared in accordance with Companies (Indian Accounting Standard) Rule, 2015 as prescribed under Section 133 o the Companies Act, 2013.

The figures of the last quarter are the balancing figures between audited figures in respect of full financial year and unaudited published year to date figures upto the third quarter of the respective financial year. The Board of Directors of the Company have not recommended dividend tor the financial year 2021-22.

The Company has two reportable segment i.e Infrastucture and Real Estate and Waste Paper & Allied Products. In accordance with Indian Accounting Standards (Ind-AS 108), the Company has disclosed Segment results in the Financial Results. The Company proposes to divest/sell the whole of the assets/liablilies relating to it's business of Paper

Division. The said sale has been approved by the Board of Directors in the meeting held on 31.03.2022 subject to shareholder's approval in the forthcoming General Meeting and other statutory approval as applicable. The Company will undertake the sale of assets/liabilities of the said business of Paper Division, in the forthcoming F.Y. 2022-23, to the potential buyer at the price and as per terms mutually agreed between the Company and the potential buyer.

Items of Incomes/Expenses/Assets/Liabilities including borrowings/ advances, provision for various taxes, common administrative expenses, etc., which are not directly attributable/identifiable/allocable to an operating segment have been shown as Unallocable items.

7 The Figures have been regrouped and/or reclassified wherever necessary.									
8 Segment wise Revenue Results and Capital Employed (₹ in Lakhs except EPS)									
Sr.	PARTICULARS	Q	uarter Ende	Year Ended					
No.		31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021			
INO.		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited			
2 6	Segment Revenue		5 6		4	1			
a.	Infrastructure & Real Estate	-	-	-	-	-			
b.	Paper, Waste Paper & Allied Products	17.69	17.39	17.85	139.49	65.85			
ı	Net Sales/Income From Operation	17.69	17.39	17.85	139.49	65.85			
ı	Segment Results								
a.	Infrastructure & Real Estate	-	-	-	-	-			
b.	Paper, Waste Paper & Allied Products	17.69	17.39	17.85	139.49	64.36			
ı	Less: Interest and Finance Charges	(0.02)	0.01	(0.02)	-	-			
ı	Total Segment Result before Tax	17.70	17.38	17.87	139.49	64.36			
ı	Less: Other Unallocable Expenditure	25.29	6.32	101.28	133.10	144.64			
ı	Total Profit before Tax	(7.58)	11.06	(83.41)	6.39	(80.28)			
ı	Capital Employed								
ı	(Segment Assets - Segment Liabilities)								
a.	Infrastructure & Real Estate	1,723.40	1,723.40	1,718.40	1,723.40	1,718.40			
b.	Paper, Waste Paper & Allied Products	178.90	645.44	331.47	178.90	331.47			
c.	Unallocable	126.53	(286.80)			(23.03)			
3	TOTAL CAPITAL EMPLOYED	2,028.83	2,082.04	2,026.85	2,028.83	2,026.84			

For Parle Industries Limited Rakeshkumar D. Mishra Executive Director DIN: 06919510

By order of the Board of Directors

Notice Finplate Co.of India LTD. 4 Bank Street Kolkatta 700001

Consolidated

5,275.73

3,465.71

(6.95)

3,458.76

2,715.35

10.76

23,546.12 1,16,068.86

17,617.02

12,791.28

12,850.85

2,715.35

59.57

41.72

40.51

For Valiant Organics Limited

Arvind K. Chheda

Managing Directo

Quarter ended

29,093.12

4,372.97

3,223.92

3,230.20

2,715.35

11.02

10.70

6.28

Notice is hearby given that the certificates of the Co. ha been misplaced and the holder **Tony Simon Fernandez** have applied to the company to issue duplicate certificate Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Regd. Offic within 15 days from this date, else the company will procee to issue duplicate certificates without further intimation. 125 Nos. folio:T5T0000191 DIST. 16127497-16127546 5763551-5763600 10575374-10575398 Place: Mumbai, Date: 26-05-2022

SUBROS LIMITED Regd. Office: LGF, World Trade Centre, Barakhamba Lane, New Delhi-110 001

CIN No. L74899DL1985PLC020134 Tel. No. 011-23414946-49, Fax No. 011-23414945 E-mail: rakesh.arora@subros.com Website: www.subros.com

Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Suspense Account NOTICE is hereby given, pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act,

2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended, from time to time ("the Rules") that the equity shares in respect of which dividend has not been paid or claimed by the Shareholders for seven consecutive years or more are required to be transferred to the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority. In accordance with the requirements set out in the Rules, the Company has been communicating to the Shareholders whose equity shares are liable to be transferred during financial year to IEPF Authority under the said Rules for

to IEPF Suspense Account on its website at www.subros.com and the Shareholders are requested to refer to the web-link https://www.subros.com/investors to verify the details of equity shares liable to be transferred to IEPF Suspense Account. Shareholders may kindly note that the unclaimed dividend and the shares transferred to

The Company has uploaded full details of such Shareholders and shares due for transfer

the IEPF Authority/Suspense Account including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from IEPF authority after following the procedure stipulated under the said Rules. In case the Company does not receive any communication from the concerned

Shareholder(s) on or before 25th August, 2022, the Company shall, with a view to comply with the requirements of above said Rules, transfer such shares to the IEPF Suspense Account as per procedure stipulated under the said Rules. In case the Shareholders have any queries on the subject matter, they may contact the

Company at its Registered Office or Company's Registrar and Transfer Agent, MCS Share Transfer Agent Ltd. F-65, Okhla Industrial Estate, Phase-I, New Delhi - 110020; Email: admin@mcsregistrars.com; website www.mcsregistrars.com. For Subros Limited

Rakesh Arora

Date : 26.05.2022

Place: New Delhi

Regd. Office: 308, B2B Agarwal Centre, Near Malad Industrial Estate, Kanchpada, Mumbai: 400064 CIN: L72900MH1982PLC027146, Email: psitinfra@gmail.com, Website: www.psitinfrastructure.co.in STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2022 (Rs in lakhs)

PS IT INFRASTRUCTURE & SERVICES LIMITED

SI. No.	PARTICULARS	ended 31st March 2022	ended 31st March 2021	31st	Ended 31st March 2021 Audited			
1	Total Income from Operations (NI=4)		Ji b	Additod				
2	Total Income from Operations (Net)	(3.38)	1,357.64		1,357.64			
4	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary							
	items	(2.09)	(4.53)	(83.65)	(15.07)			
3	Net Profit / (Loss) for the period before	(2.09)	(4.55)	(63.65)	(15.07)			
$^{\prime}$	tax (after Exceptional and/or Extra							
	ordinary items	(2.09)	(4.53)	(83.65)	(15.07)			
4	,	(2.00)	(1.00)	(66.66)	(10.07)			
	period [Comprising Profit / (Loss) for							
	the period (after tax) and Other							
	Comprehensive Income (after tax)]	(2.09)	(4.53)	(83.65)	(15.07)			
5	Paid-up Equity Share Capital	(/	(,	(===,	(/			
	(Face Value of ? 10/- each)	5,376.00	5,376.00	5,376.00	5,376.00			
6	Other Equity	_		95.111	178.762			
7	Earning Per Share (before Extra-							
	Ordinary items) of Rs.10/- each							
	(for continuing and discontinued							
	operations)							
(i)	a) Basic	(0.004)	(0.008)	(0.156)	(0.028)			
	b) Diluted	(0.004)	(0.008)	(0.156)	(0.028)			
NOTES:								

1. The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Results for the quarter and Year ended 31st March 2022 filed with the Stock Exchange/s under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Audited results for the Quarter and Year ended 31st March 2022 is available on the Company website "www.psitinfrastructure.co.in" and on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com.

Place: Mumbai Date: May 25, 2022

Kawarlal K. Ojha **Managing Director**

For PS IT Infrastructure & Services Limited

IDCW 0.0500 13.3191 Direct Plan - IDCW 0.0500 13.4850 \$ The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Scheme.

ICICI Prudential Capital Protection Oriented Fund - Series XIV - Plan A 1275 Days

- # Subject to deduction of applicable statutory levy, if any

Fund - Series XIV - Plan A 1275 Days (the Scheme)

Name of the Scheme/Plans

distributable surplus on the record date i.e. on May 31, 2022*:

 or the immediately following Business Day, if that day is a Non - Business Day. The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial

owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Scheme, at the close of business hours on the record date. It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of

the IDCW option of the Scheme would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

The investors are requested to note that this notice no. 10 was hosted on the website of the AMC at https://www.icicipruamc.com/docs/default-source/default-documentlibrary/icici 010 idcw-notice 25-may-2022.pdf?sfvrsn=855b59a 0 on May 26, 2022. However, the investors of the Scheme are requested to note that the notice no. 9 for IDCW declared under ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 84 - 1288 Days Plan O, ICICI Prudential Fixed Maturity Plan – Series 84 - 1279 Days Plan P and ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 84 - 1272 Days Plan Q was inadvertently published on May 26, 2022 in the newspapers in place of this notice no. 10.

Suspension of trading of units of ICICI Prudential Capital Protection Oriented Fund -Series XIV - Plan A 1275 Days (CAPRO - Sr XIV - Pl A 1275):

The units of CAPRO - Sr XIV - PI A 1275 are listed on BSE. The trading of units of CAPRO - Sr XIV - Pl A 1275 have been suspended on BSE with effect from closing hours of trading of May 26, 2022.

For the purposes of redemption proceeds, the record date shall be May 31, 2022.

For ICICI Prudential Asset Management Company Limited Place: Mumbai **Authorised Signatory**

Date: May 26, 2022 No. 010/05/2022

financialexp.epapr.in

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprumf.com

BSE Disclaimer: It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited should not in any way be deemed or construed that the Scheme Information Document (SID) has been cleared or approved by BSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the SID. The investors are advised to refer to the SID for the full text of the Disclaimer clause of the BSE Limited.

Capital Protection Oriented Fund disclaimer: The Scheme offered is "oriented towards protection of capital" and "not with guaranteed returns". The orientation towards protection of the capital originates from the portfolio structure of the scheme and not from any bank guarantee, insurance cover etc. The ability of the portfolio to meet capital protection on maturity to the investors can be impacted in certain circumstances including changes in government policies, interest rate movements in the market, credit defaults by bonds, expenses, reinvestment risk and risk associated with trading volumes, liquidity and settlement systems in equity and debt markets. Accordingly, investors may lose part or all of their investment (including original amount invested) in the Scheme. No guarantee or assurance, express or implied, is given that investors will receive the capital protected value at maturity or any other returns. Investors in the Scheme are not being offered any guaranteed / assured returns.

As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id and mobile number to support paper-less communications.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.iciciprumf.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



Place: Mumbai

Date: 25/05/2022